

2358541

सूची क्र.2

दुय्यम निबंधक : सह दु.नि. उल्हासनगर 4

23-02-2024

दस्त क्रमांक : 2358/2023

Note:-Generated Through eSearch
Module,For original report please
contact concern SRO office.

नोदणी :

Regn:63m

गावाचे नाव : कुळगाव

| | |
|---|--|
| (1)विलेखाचा प्रकार | करारनामा |
| (2)मोबदला | 3700000 |
| (3) बाजारभाव(भाडेपट्ट्याच्या बाबतितपट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमुद करावे) | 1320000 |
| (4) भू-मापन,पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास) | 1) पालिकेचे नाव:कुळगांव-बदलापूरइतर वर्णन :, इतर माहिती: मौजे कुळगांव,तालुका अंबरनाथ,जिल्हा ठाणे येथील सिटी सर्व्हे नं. 368पैकी/2,क्षेत्र 497.20 चौ. मी. व सर्व्हे नं. 36,हिस्सा नं. 4 पैकी,यावरील साई कुटीर को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.,मधील तळ मजला,दुकान क्र. 01,दुकानाचे क्षेत्र 228 चौ. फुट बांधीव.((C.T.S. Number : 368 ;)) |
| (5) क्षेत्रफळ | 228 चौ.फूट |
| (6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा. | |
| (7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. | 1): नाव:-निर्मलादेवी रामलाल गुप्ता वय:-65 पत्ता:-प्लॉट नं. -, माळा नं. -, इमारतीचे नाव: 103, राम जानकी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., गांधी चौक, कुळगांव, बदलापूर पुर्व, ता. अंबरनाथ, जि. ठाणे., ब्लॉक नं. -, रोड नं. -, महाराष्ट्र, THANE. पिन कोड:-421503 पॅन नं:-AIHPG2981P |
| (8)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता | 1): नाव:-अविनाश दत्तात्रय पातकर वय:-57; पत्ता:-प्लॉट नं. -, माळा नं. -, इमारतीचे नाव: लक्ष्मी नारायण निवास, वाणी आळी, कुळगांव, बदलापूर पुर्व, ता. अंबरनाथ, जि. ठाणे., ब्लॉक नं. -, रोड नं. -, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:-421503 पॅन नं:-AGIPP5436F |
| (9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक | 24/02/2023 |
| (10)दस्त नोंदणी केल्याचा दिनांक | 24/02/2023 |
| (11)अनुक्रमांक,खंड व पृष्ठ | 2358/2023 |
| (12)बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क | 222000 |
| (13)बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क | 30000 |
| (14)शेरा | |
| मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-: | |
| मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :- : | (ii) within the limits of any Municipal Council, Nagarpanchayat or Cantonment Area annexed to it, or any rural area within the limits of the Mumbai Metropolitan Region Development Authority or any other Urban area not mentioned in sub clause (i), or the Influence Areas as per the Annual Statement of Rates published under the Maharashtra Stamp (Determination of True Market Value of Property) Rules, 1995. |

